

मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: बदली-२०१५/प्र.क्र.४२/२०१५/भाषा-१,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

तारीख: १९ मे, २०१५.

वाचा:-

- १) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५.
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.एसआरव्ही -२०१४/व्हीआयपी २८४/प्र.क्र.३६२/१२, दि.२६.११.२०१४.
- ३) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.एसआरव्ही-२०१४/व्हीआयपी २९३/प्र.क्र.३६२/१२, दि.९.१२.२०१४.

प्रस्तावना:-

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ अंमलात आला आहे. सदर अधिनियमातील कलम-६ मध्ये शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास सक्षम अधिकारी निश्चित करण्यात आले आहेत. या अधिनियमातील कलम ६ खालील परंतुक २ मधील तरतुदीच्या अनुषंगाने प्रशासनातील कालापव्यय टाळून निर्णय प्रक्रियेतील टप्पे कमी होण्याच्या दृष्टीने विभागातील तसेच त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने दि.२६.११.२०१४ व दि.९.१२.२०१४ रोजीच्या परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार या विभागाच्या अधिपत्याखालील भाषा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार प्रत्यार्पित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता

शासन निर्णय

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ६ खालील परंतुक २ मधील तरतुदीनुसार भाषा संचालनालय यांच्या आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार खालीलप्रमाणे प्रत्यार्पित करण्यात येत आहेत.

अ.क्र.	शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांचे गट व पदनाम	कलम ६ नुसार बदली करण्यास सक्षम प्राधिकारी	बदली अधिकार प्रत्यार्पित करावयाचा दुय्यम प्राधिकारी
	सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) गट-ब (राजपत्रित)	मा.प्रभारी मंत्री	भाषा संचालक, मुंबई
	भाषा संचालनालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क मधील पदे	भाषा संचालक, मुंबई	भाषा संचालक, मुंबई (पूर्वीचे अधिकार अबाधित)

२. तसेच, बदली अधिनियमाच्या कलम ४ (४) व (५) मधील तरतुदीनुसार करावयाच्या बदल्यांच्या (विनंती बदली) बाबतीत अधिकार देखील वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणेच बदली/पदस्थापना करण्याबाबतचे अधिकार प्रत्यार्पित केलेल्या दुय्यम प्राधिकाऱ्यांनाच प्रत्यार्पित करण्यात येत आहेत.

३. या शासन निर्णयान्वये प्रत्यार्पित केलेल्या अधिकारांव्यतिरिक्त महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील सर्व तरतुदी पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.

४. वरीलप्रमाणे प्रदान केलेल्या बदल्यांच्या अधिकारांचा वापर करीत असताना महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन करण्यासाठी आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहिल.

५. वरीलप्रमाणे प्रदान केलेल्या बदल्यांच्या अधिकारांचा वापर करीत असताना कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जाईल याची दक्षता घेण्यात यावी. या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात कसूर झाल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांविरुद्ध तातडीने शिस्तभंगाची कार्यवाही सुरु केली जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

६. सदरचे आदेश प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०५१९१७३१३८४६३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

अपर्णा अ.गावडे
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई.
२. मा.मंत्री (मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव
३. प्रधान सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक.
४. सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग / कार्या.१२, मंत्रालय, मुंबई.
५. भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
६. भाषा संचालनालय, विभागीय कार्यालय, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे (द्वारा भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे मार्फत.)
७. निवड नस्ती.